

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या हद्दीत  
विविध प्रकारच्या सेवा वाहिन्या टाकण्यास परवानगी  
देण्याबाबत अंगिकारावयाची संगणकीय कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग  
शासन परिपत्रक, क्रमांक:संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २४६(भाग-१)/रस्ते-७  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक :- १२ जानेवारी, २०१८.

**परिपत्रक**

शासन परिपत्रक, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक:संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२४६/रस्ते-७, दिनांक ३०  
मे, २०१७ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

- १) सदर शासन परिपत्रकामधील परिच्छेद ४ मधील ४.३ येथे नमुद “जागेची प्रत्यक्ष पाहणी नंतर मार्गनिश्चिती झाल्यावर अर्जदाराकडून ऑनलाईन शुल्क भरणा आणि सक्षम प्राधिकरणाकडून प्रस्ताव मान्यता मिळाल्यानंतर e-permission चे पत्र कार्यकारी अभियंता स्तरावरून अर्जदारास प्रदान करणे.”  
**या ऐवजी** “जागेची प्रत्यक्ष पाहणी नंतर मार्गनिश्चिती झाल्यावर प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर अर्जदाराकडून आवश्यक ऑनलाईन शुल्क भरणा करण्यात आल्यानंतर e-permission चे पत्र कार्यकारी अभियंता स्तरावरून अर्जदारास प्रदान करणे.”असे वाचावे.
- २) परिच्छेद क्र.७ येथील ५ व्या ओळीतील “ रस्त्याचा प्रकार, पृष्ठभाग व लांबीच्या अनुषंगाने विविध शुल्काची आकारणी कार्यकारी अभियंता स्तरावरून अर्जदारास कळविण्यात येईल. शुल्क प्राप्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंता ऑनलाईनद्वारेच संबंधित प्रकरण सक्षम प्राधिकार्याकडे सादर करतील.” **या ऐवजी** “जागेची प्रत्यक्ष पाहणी नंतर मार्गनिश्चिती झाल्यावर प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. सक्षम प्राधिकारी ऑनलाईन मंजूरी देतील. तदनंतर रस्त्याचा प्रकार, पृष्ठभाग व लांबीच्या अनुषंगाने विविध शुल्काची आकारणी कार्यकारी अभियंता स्तरावरून अर्जदारास कळविण्यात येईल. सदर शुल्क प्राप्त झाल्यानंतर कार्यकारी अभियंता e-permission प्रदान करतील.”
- ३) परिच्छेद १४ मधील प्रपत्रात अ.क्र.४ नंतर खालीलप्रमाणे अ.क्र.५ समाविष्ट करण्यात येत आहे.

अ.क्र.	सेवावाहिन्याचा प्रकार	सक्षम प्राधिकारी
५	पेट्रोल/तत्सम इंधन वाहिन्या	मुख्य अभियंता

२. सदर शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८०११२१६३५१२२६१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.न.पोरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग.
५. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मुख्य अभियंते, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (विद्युतसह).
७. संचालक, उद्याने व उपवने, मुंबई.
८. सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युतसह).
९. अधीक्षक अभियंता यांनी आपल्या अधिनस्त विभागातील कार्यालयांना सदर शासन शुध्दीपत्रकाची प्रत अग्रेषित करावी.
१०. कार्यासन (निवडनस्ती-७).